PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836)

Registered Office:

NEW HIND HOUSE, 3, NAROTTAM MORARJEE MARG, BALLARD ESTATE, MUMBAI – 400 001

November 25, 2020

To,

The Department of Corporate Services - CRD BSE Limited P.J. Towers, Dalal Street, Mumbai 400 001 Fax No. 22722037 / 39 / 41

Scrip Code: 501144

Dear Sir / Madam,

Sub: Peoples Investments Limited: Compliance pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 ("Listing Regulations").

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed copies of the Notice published in Financial Express (English) and Mumbai Laksyadeep (Marathi) newspapers on November 25, 2020.

Please take the above disclosure on record.

Thanking you Yours faithfully,

For Peoples Investments Limited

Suma G. Nair Director

Janata Sahakari Bank Ltd., Pune

(Multistate Scheduled Bank) Head Office: 1444, Shukrawar Peth, Thorale Bajirao Road, Pune - 411 002. Phone: 020 - 24453258, 24453259, 24452894, 24453430. Recovery Dept.- Bharat Bhavan, 1360, Shukrawar Peth, Near Natu Baug, Thorale Bajirao Road, Pune 411002 Office Phone- 24521000/33/34/71 E Mail: ho.recovery@janatabankpune.com Web Site: www.janatabankpune.com

POSSESSION NOTICE

(For Immovable Property) (Under SARFAESI Act 2002 (54 of 2002) and Security Interest (Enforcement) Rules 2002)

Whereas. The undersigned being the Authorized Officer of the Janata Sahakari Bank Ltd., Pune under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act - 2002 (54 Of 2002) and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the security Interest (Enforcement) Rules 2002, on 08/05/2020, issued a Demand notice .e. Ho /Legal-Rec /Sec Int/13(2) /Market Yard/Junnarkar Rajesh /Kranti/ 1521-238 /43 /2020-2021, calling upon The Borrowers and Mortgagors Mr. Junnarkar Rajesh Yashwant & Mrs. Junnarkar Kranti Rajesh Guarantors Mr. Gadkari Mandar Arun & Mr. Khambe Swapnil Anandrao to repay the entire Outstanding Amount mentioned in the notice being Rs. 8,27,887/- (In words Rs. Eight Lakh Twenty Seven Thousand Eight Hundred Eighty Seven Only) as on 30/04/2020 and further interest thereon from 01/05/2020 within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrowers and Mortgagors, and Guarantors having failed to repay the amount within above referred stipulated period i.e. 60 days, for which on 24/08/2020 Authorized Officer has issued Notice .e. Ho/Legal-Rec/Sec Int/13(4)/Market Yard/Junnarkar Rajesh/ Kranti/1521-238/117/20-21, of Intimation of possession calling upon The Borrowers and Mortgagors and Guarantors, to repay the entire dues immediately, failing which, The Authorized Officer shall be constrain to take possession of movable and immovable Assets, which you all have acknowledged, but once again failed to repay the entire dues

Therefore the notice is hereby given to The Borrowers and Mortgagors Mr. Junnarkar Rajesh Yashwant & Mrs. Junnarkar Kranti Rajesh, and Guarantors Mr. Gadkari Mandar Arun & Mr. Khambe Swapnil Anandrao in particular and the public in general. that The Authorized Officer of Janata Sahakari Bank Ltd, Pune, has taken over Symbolic Possession of the Secured Immovable Properties more particularly described in Schedule I, herein below in exercise of powers conferred on him under Section 13/4 of the said Act read with Rule 8 of the said rules on this 24th day November of 2020.

The Borrowers & Mortgagors, and Guarantors, in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property is and shall be null and void and not binding on the Janata Sahakari Bank Ltd., Pune.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

All that Piece and Parcel of Flat No. 401, admeasuring 32.53 Sq.Mtrs Built up Area i.e.350 Sq.Fts Built up on the Third Floor of the new building (Wing B as per property Tax Record) (Named Kushal Sagar Plaza) which is constructed on the land bearing Survey No. 29/1, 30/1 & 30/2 total area adm. 821.7 Sq. Mtrs. situated at Mouje Somwar Peth, City Pune, within the Jurisdiction on Sub-Registrar Haveli, Taluka Haveli, District Pune and within the limits of Pune Municipal Corporation, which is bounded as under On or Towards East: Flat No. 303,

On or Towards South: Open Space. On or Towards West: CTS No. 28, Somwar Peth.

On or Towards South: Flat No. 304

Seal Date: 24/11/2020 Place: Pune

Chief Officer /Authorised Officer Under SARFAESI ACT 2002 (54 of 2002) For Janata Sahakari Bank Ltd, Pune (Multi State Scheduled Bank)

S/d

CLASSIFIEDS

BUSINESS **FINANCE**

PRIVATE Finance for Project Loan, Working Capital, Business Development, Funding 10 Cr & Above. Contact: **7045006933.** 0070717870-1

SHARES & STAKES

Shares & IEPF/ Objection/ Pending /

WE Buying: Listed /

Unlisted All Company Demat / Physical Duplicate/ Transfer Services Provided. Call-8291225710, 9619315362. 0070721501-1

CLASSIFIEDS

OTHER

SHARES & STAKES

I, Raul Lawrence Pinto S/O, Edward Sylvester Pinto, R/o 12, Red Rose Apts, Vidyanagari Marg, Santacruz (East), Mumbai 400098 have changed my name to Raul Edward Pinto for all purposes. 0040555860-1

SERVICES

COURIER

AVAILABLE International Couriers worldwide Services (DHL) USA, Dubai, Japan, China, New Zealand, For Details Call 7045601444, 22703881. Pickup Fort.

0070721525-1

"IMPORTANT" Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before any monies or entering into any agreements

with advertisers or otherwise

acting on an advertisement in any manner whatsoever.

For Advertising in

TENDER PAGES Contact

JITENDRA PATIL

Mobile No.: 9029012015

> Landline No.: 67440215

financialexp.epap.in

INTEC CAPITAL LTD

Regd. Office: 708, Manjusha Building, 57, Nehru Place, New Delhi-110019 APPENDIX IV [See rule 8(1)] POSSESION NOTICE

Whereas, The undersigned being the authorized officer of the INTEC CAPITAL LTD under the "Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security interest (Act, 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under section 13 (12) read with [rule 3] of the security interest. (Enforcement) Rules, 2002, issued demand notice under Section 13(2) SARFAESI dated 12" May 2020 calling upon the Borrower (1) SHANTI LEATHER WORKS (BORROWER) (2) VISHNU RAMBHAU MANE (CO-BORROWER/MORTGAGOR) (3) KANTILAL VISHNU MANE (CO-BORROWER) (Loan Account Number - LNAHM05115-160006581 dated 29.02.2016) to repay the amount mentioned in the notice being Rs. 10,16,272/-(Rupees Ten Lakh Sixteen Thousand Two Hundred Seventy Two Only) within 60 days from the date of the receipt of the said notice.

The Borrower/Mortgagor having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/mortgagor and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise the powers conferred on him/her under sub-section (4) of section 13 of act read with rule 8 of the security interest Enforcement Rules, 2002 on this the 19" day of November of the year 2020.

The Borrower/mortgagor in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and dealings with the property will be subject to the charge of the INTEC CAPITAL LTD for an amount Rs. 10,16,272/-(Rupees Ten Lakh Sixteen Thousand Two Hundred Seventy Two Only) as on 31-03-2020 and interest and expenses thereon until full payment.

The Borrower's attention is invited to provision of sub section (8) of Section 13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of immovable Property

All that part and parcel of residential/commercial Property Land / Building Structure and Fixtures situated at PLOT NO.6, OUT OF GAT NO. 4/1. VILLAGE WADGAON GUPTA, TALUKA NAGAR, AHMEDNAGAR - 414111 AND CONSTRUCTION / BUILDING THEREON EXISTING AND FUTURE

Date: 18-11-2020 Place: Nehru Place, New Delhi

Authorized Officer INTEC CAPITAL LTD

बैंक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra एक बरिबार एक बैंक

Ghorpadi Pune Branch: Cantonment Board Marriage Hall, Ghorpadi, Pune-411001. Phone: 020-26840172/26840701 Email: brmgr184@mahabank.co.in, bom184@mahabank.co.in

Possession Notice [Appendix IV, under the Act Rule-8(1)] (For Immovable Property)

Whereas the undersigned being the Authorized Officer of the Bank of Maharashtra under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under Sec. 13(12) read with Rule 3 of Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued a Demand Notice dated 03/02/2020 calling upon the Borrower Mr. Karan Kailash Saravade to repay the amount mentioned in the Said Notice being Rs. 9,62,953/- (Rs. Nine Lacks Sixty Two Thousand Nine Hundred and Fifty Three Only) plus unapplied interest @ 8.50% p.a. w.e.f. 01/02/2020 within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower/s as well as Guarantor/s having failed to repay the outstanding amount, Notice is hereby given to the Borrower/s as well as Guarantor/s and the Public in general that the undersigned has taken Physical Possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on 20/11/2020.

The Borrower/s as well as Guarantor/s in particular and the Public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings aforesaid property will be subject to the charge of the Bank of Maharashtra, Ghorpadi Branch, Pune for the amount mentioned hereinabove.

The Borrower's as well as Guarantor's attention is invited to provisions of sub section (8) of section 13 of the act in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

All that piece and parcel of the house property bearing Flat on 3rd Floor, admeasuring area 338 sq. ft. in the building constructed on the land bearing survey No. 215/6, Grampanchayat Milkat No. 397 lying and situated at Ganga Nagar, Fursungi, Taluka Haveli, District Pune - 412308

Date: 20/11/2020 Place : Ghorpadi Branch, Pune

Chief Manager & Authorised Officer, Ghorpadi Branch, Pune, Pune East Zone

IEL LIMITED (Formerly known as Indian Extractions Limited) Reg. Off. - Nanavati Mahalaya, 18, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001. Maharashtra Phone: 022-2204 4422, Fax: 022-2204 6024 Website: www.nanavatigroup.com, E-mail: iel@nanavatigroup.com CIN - L15140MH1956PLC00972

> NOTICE Form No INC 26

[Pursuant to Rule 30 the Companies (Incorporation) Rules, 2014] Before the Central Government (Regional Director), Western Region,

In the matter of the Companies Act, 2013, Section 13(4) of the Companies Act, 2013 and Rule 30(5) (a) of the Companies (Incorporation) Rules, 2014

In the matter of IEL Limited (Formerly known as Indian Extractions Limited)

("the Company") having its registered office situated at Nanavati Mahalava, 18, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001, Maharashtra, India

Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make an application to the Central Government acting through the office of the Regional Director, Western Region, Mumbai, Maharashtra under section 13 of the Companies Act, 2013, seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company for change its Registered office from the "State of Maharashtra" to the "State of Gujarat" which has been duly approved by the Shareholders of the Company in terms of the Special Resolution passed at the 64th Annual General Meeting held on Monday, 28th September, 2020 held through Video Conferencing/Other Audio Visual Means.

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA 21 portal (www.mca.gov.in) by filing Investor Compliant Form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to The Regional Director, Western Region, Everest 5th Floor, 100, Marine Drive, Mumbai - 400002 within Fourteen (14) days from the date of publication of this notice with a copy to the applicant Company at its registered office at the address mentioned below.

Kind Attention: Mr. Ronit Champaklal Shah - Managing Director for IEL Limited (Formerly known as Indian Extractions Limited), Nanavati Mahalaya, 18, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400001, Maharashtra, India. For IEL Limited

(Formerly known as Indian Extractions Limited) SD/-

Date: 25/11/2020 Place: Mumbai

Ronit C. Shah **Managing Director** (DIN: 02851806)

POLAR INVESTMENS LIMITED

(CIN: U65990MH1974PLC017304) Registered Office: New Hind House, 3, Narottam Morarjee Marg, Ballard Estate, Mumbai - 400001 Tel. No. 022-22686000 Fax No. 022-22620052

Email: polarinvestments@rediffmail.com INFORMATION REGARDING 46th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the Forty Sixth Annual General Meeting ("AGM") of the Members of Polar Investments Limited ("the Company") will be held on Monday, December 21, 2020 at 11:30 A.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact business set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, Notice of the 46th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice of the 46° AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner for registering/updating email address: In case the Member's e-mail ID is already registered with the Company/KFin Technologies

Private Limited ("KTPL") ("Registrar and Transfer Agent")/Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address.

In case the Member holding shares in physical mode has not registered his/her/its e-mail address with the Company/KTPL/Depositories, he/she/it may do so by sending a duly signed request letter to KTPL by providing Folio No. and Name of shareholder at (Unit: Polar Investments Limited), Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032), E-mail: einward.ris@kfintech.com

In the case of shares held in demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP. Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 46th AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM.

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Circulars. This information is also being available on the website of National Securities Depository

Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com. The Members may contact the Company's Registrar and Transfer Agent quoting the Folio

Number/DP ID and Client ID at: KFin Technologies Private Limited (Unit: Polar Investments Limited) Selenium Tower B, Plot, 31-32, Gachibowli,

Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad - 500 032 Email: einward.ris@kfintech.com

Place: Mumbai

Date: 24/11/2020

ARUN AGARWAL DIRECTOR DIN: 00194010

FOR POLAR INVESTMENTS LIMITED

PEOPLES INVESTMENTS LIMITED

(CIN: L67120MH1976PLC018836) Registered Office: New Hind House, 3, Narottam Morarjee Marg, Ballard Estate,

Mumbai - 400 001 Tel.: 022-22686000 Fax: 022-22620052 Email: peoplesinvestments@rediffmail.com Website: www.pplsinvestments.com NFORMATION REGARDING 44th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Forty Fourth Annual General Meeting ("AGM") of the Members of Peoples Investments Limited ("the Company") will be held on Monday, December 21, 2020 at 3:00 P.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No. 14/2020 dated April 8, 2020. General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact business set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, Notice of the 44th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice of the 44th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will also be available on the Company's website at www.pplsinvestments.com and on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com and on the website of the BSE Limited at www.bseindia.com.

Manner for registering/updating email address:

- In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India Private Limited ("LIIPL") ("Registrar and Transfer Agent")/Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address
- In case the Member holding shares in physical mode has not registered his/her/its e-mail address with the Company/LIIPL/Depositories, he/she/it may do so by sending a duly signed request letter to LIIPL by providing Folio No. and Name of shareholder at (Unit: Peoples Investments Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in
- In the case of shares held in demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP.

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 44th AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM.

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Circulars.

This information is also being available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The Members may contact the Company's Registrar and Transfer Agent quoting the Folio Number/DP ID and Client ID at:

Link Intime India Private Limited (Unit: Peoples Investments Limited) C-101, 247 Park,

L.B.S Marg, Vikhroli (West). Mumbai - 400083

Email: mt.helpdesk@linkintime.co.in

For Peoples Investments Limited

Date: November 24, 2020 Place: Mumbai

Suma G. Nair Director DIN: 07100911

Sd/-

By order of the Board of Directors

J. K. INVESTO TRADE (INDIA) LIMITED CIN: U99999MH1947PLC005735

Registered Office: New Hind House, 3 N. M. Marg, Ballard Estate, Mumbai - 400 001 Phone No.: 022-22686000 Fax No.: 022-22620052 Email: jkitil@raymond.in

Website: www.jkinvesto.com INFORMATION REGARDING 72nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Seventy Second Annual General Meeting ("AGM") of the Members of J. K. Investo Trade (India) Limited ("the Company") will be held on Friday December 18, 2020 at 11:30 A.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact business set

In compliance with the above Circulars, Notice of the 72th AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice of the 72rd AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner for registering/updating email address:

- In case the Member's e-mail ID is already registered with the Company/Link Intime India Private Limited ("LIPL") ("Registrar and Transfer Agent")/Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address.
- In case the Member holding shares in physical mode has not registered his/her/its e-mail address with the Company/LIIPL/Depositories, he/she/it may do so by sending a duly signed request letter to LIPL by providing Folio No. and Name of shareholder at (UNIT J. K. Investo Trade (India) Limited), C-101, 247 Park, L.B.S Marg, Vikhroli (West) Mumbai – 400083, E-mail: mt.helpdesk@linkintime.co.in
- In the case of shares held in demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP.

Manner of Voting at the AGM:

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 72rd AGM through the electronic voting system The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM.

The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in compliance with the Circulars.

This information is also being available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The Members may contact the Company's Registrar and Transfer Agent quoting the Folio Number/DP ID and Client ID at:

Link Intime India Private Limited (Unit: J. K. Investo Trade (India) Limited) C-101, 247 Park.

L.B.S Marg, Vikhroli (West),

Mumbai - 400083 Email: mt.helpdesk@linkintime.co.in

For J. K. Investo Trade (India) Limited Mumbai, Mukesh Darwani November 24, 2020 Company Secretary



REPCO HOME FINANCE LIMITED

By Order of the Board

Office No. 203, Satyabhama Sankul, Second Floor, Near Modi Ganpati, 529 Narayan Peth, Pune - 411030.

DEMAND NOTICE

Notice uls. 13(2) of The Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 The following Borrower availed the below mentioned loans from Repco Home Finance Ltd. Pune Branch. The loans of below mentioned borrower (Column No.3) have been secured by the mortgage

of properties mentioned in (Column No.5). As they have failed to adhere to the terms & conditions of the loan. agreement and as the loan become irregular, the loans were classified as NPA as per the RBI guidelines. Amounts due by them to Repco Home Finance Ltd - Pune Branch are mentioned in (Column No.4). This amount with further interest & costs on the said amount shall also be payable as applicable and the same will be charged with effect from their respective dates.

1	2 3	4	5	4	corporate debtor
No. Br	anch Borrowers & Guarantors	Outstanding as per 13(2) Notice sent	Details of secured Assets	7	Date of invitation of expression of interest Eligibility for resolution applicants under
Pune Branch AIC Nos. 1471870001908	Mr. Pramod Murlidhar Dixit - Borrower S/o, Murlidhar Shanigar Dixit, Flat No. 16, 2nd Floor, Laxmi Balaji Darshan, S.No. 70, Hissa No. 1B, C T S No. 841, Ghorpadi, Pune - 411 011 Mrs. Ujwal Pramod Dixit - Co-Borrower W/o, Pramod Murlidhar Dixit, Flat No. 16, 2nd Floor, Laxmi Balaji Darshan, S.No. 70, Hissa No. 1B, C T S No. 841, Ghorpadi, Pune - 411 011 Mr. Tatyaba Dadu Khawale - Guarantor S/o, Dadu Bandu Khawale, Flat No. 46, Squaret Coordee	₹ 27,63,236/- as on 24-05-2019 + Interest & Cost	Gaon Taluka Haveli District	9 10 11 12 13	section 25(2)(h) of the Code is available at: Norms of ineligibility applicable under section 29A are available at: Last date for receipt of expression of interest
	Flat No. 46, Sawant Garden, C.H.S.No. 821/2, Katraj, Pune - 411 046 Also at, MSRTC, Dapodi Workshop, No. 507/1, Sangam Cross Road, Pawna Nagar, Old Sangvi, Pimpri-Chinchwad,	On or towards South: Open Space of Society On or towards West: Flat No. 17 On or towards North: Flat No. 18	_	Last date for submission of resolution plans Manner of submitting resolution plans to resolution professional	
				19	Estimated date for submission of resolution plan to the Adjudicating Authority for approv Name and registration number of the resolution professional Name, Address and e-email of the resolution
	Maharashtra 411027 Pune.			20	professional, as registered with the Board
	reasons stated above, we hereby call upon y			21	Address and email to be used for

days from the date of publishing of this notice failing which we will be exercising the powers under Section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 against the secured assets mentioned above. The powers available to us under Section 13 of the Act inter-alia includes (i) Power to take possession of the secured assets of the borrower including the rights to transfer by way of lease, assignment of sale for realising secured asset, (ii) Take over the management of the secured asset. including the rights to transfer by way of lease, assignment or sale and realise the secured asset, and any transfer of secured asset by us shall vest in the transferee all rights, or in relation to the secured asset transferred as if the transfer had been made by you. We draw your attentions to Sec 13 (8) of the Securitisation Act as per which, no further steps shall be taken for

expenses incurred by secured creditor are tendered by you at any time before the date fixed for sale or transfer of Authorised Officer Place: Pune (SARFAESI ACT 2002), REPCO HOME FINANCE Ltd. Date : 30-05-2019

transfer or sale of the secured asset, if the dues of the secured creditor together with all costs, charges and

RAY GLOBAL CONSUMER TRADING LIMITED

Registered Office: Pokharan Road No 1, Jekegram, Near Cadbury Junction, Thane, 400606

E-mail: rayglobal@raymond.in | Tel.: 022 40367000 INFORMATION REGARDING 2" ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH

VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

NOTICE is hereby given that the Second Annual General Meeting ("AGM") of the Members of Ray Global Consumer Trading Limited ("the Company") will be held on Friday, December 18, 2020 at 03:00 P.M. IST through two-way VC/OAVM facility in compliance with all the applicable provisions of Companies Act, 2013 and Rules made thereunder and General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and General Circular No. 20/2020 dated May 5, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") (hereinafter collectively referred to as 'Circulars'), to transact business set forth in the Notice of the AGM.

In compliance with the above Circulars, Notice of the 2" AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will be sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/National Securities Depository Limited and Central Depository Services (India) Limited ("the Depositories"). A copy of Notice of the 2" AGM along with the Annual Report for Financial Year 2019-20 will also be available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

Manner for registering/updating email address:

- In case the Member's e-mail ID is already registered with the Company/ KFin Technologies Private Limited ("KTPL") ("Registrar and Transfer Agent")/Depositories, log in details for e-voting shall be sent on the registered email address. In case the Member holding shares in physical mode has not registered his/her/its e-mail
- address with the Company/KTPL/Depositories, he/she/it may do so by sending a duly signed request letter to KTPL by providing Folio No. and Name of shareholder at (Unit: Ray Global Consumer Trading Limited), Selenium Tower B. Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Serilingampally Mandal, Hyderabad 500 032), E-mail: einward.ris@kfintech.com
- In the case of shares held in demat mode, the Members may contact the Depository Participant ("DP") and register the email address in the demat account as per the process followed and advised by the DP.

Manner of Voting at the AGM:

compliance with the Circulars.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the AGM on the businesses as set forth in the Notice of the 2" AGM through the electronic voting system. The manner of voting remotely or during the AGM for Members holding shares in dematerialized mode, physical mode and who have not registered their email addresses will be provided in the Notice convening the AGM. The above information is being issued for the benefit of all the Members of the Company in

This information is also being available on the website of National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl.com.

The Members may contact the Company's Registrar and Transfer Agent quoting the Folio Number/DPID and Client ID at:

KFin Technologies Private Limited (Unit: Ray Global Consumer Trading Limited) Selenium Tower B,Plot, 31-32, Gachibowli,

Financial District, Nanakramguda,

Email: einward.ris@kfintech.com

G

S. C.

Serilingampally Mandal, Hyderabad - 500032 For RAY GLOBAL CONSUMER TRADING LIMITED

ARUN AGARWAL

Place: Thane DIRECTOR Date: November 24, 2020 DIN: 00194010

> GOENKA DIAMOND AND JEWELS LIMITED Regd. Office: 401, Panchratna, M.S.B. Ka Rasta, Johan Bazar, Jaipur 302003 CIN: L36911RJ1990PLC005651

> > Tel: 0141 2574175 E-mail: cs@goenkadiamonds.com

ANNUAL GENERAL MEETING Notice is hereby given that the 30th Annual General Meeting (Post-IPO) of the members

The Integrated Annual Report for the financial year 2019-20 including the Notice convening he Meeting has been sent to the members who have registered their e-mail address with the Depositories / Company.

The Integrated Annual Report for the financial year 2019-20 including the Notice is available

NOTICE

of Goenka Diamond and Jewels Limited ("the Company") will be held on Friday, December

2020 at 11:00 a.m. at C - 114, Shivaji Marg, Vijaypath, Tilak Nagar, Jaipur – 302 004 ("the

on the website of the Company and also available for inspection at the Registered Office of the Company on all working days except Saturdays, Sundays and Public Holidays, during business hour up to the date of the Meeting. The Company is providing to its members facility to exercise their right to vote on resolutions proposed to be passed at the Meeting by electronic means ("e-voting"). Members may cast

their votes using an electronic voting system from a place other than the venue of the

Meeting ("remote e-voting"). The Company has engaged the services of Kfin Technologies Private Limited ("Karvy") as the Agency to provide e-voting facility. The communication relating to remote e-voting inter alia containing User ID and password, along with a copy of the Notice convening the Meeting, has been dispatched to the members. The format of communication fore-voting is available on the website of the Company:

www.goenkadiamonds.com and on the website of Karvy: https://evoting.kfintech.com.

www.nseindia.com.

The remote e-voting facility shall commence on Tuesday, December 15, 2020 from 9:00 a.m. and end on Thursday, December 17, 2020 at 5:00 p.m. The remote e-voting shall not be allowed beyond the aforesaid date and time. A person, whose name appears in the Register of Members / Beneficial owners as on the

cut-off date, i.e., Friday, December 11, 2020, only shall be entitled to avail the facility of remote e-voting / voting at the Meeting. Any person who becomes member of the Company after dispatch of the Notice of the Meeting and holding shares as of the cut-off date may obtain the User ID and password inter alia by sending a request at evoting@kfintech.com. The detailed procedure for obtaining User ID and password is also provided in the Notice of the Meeting which is available on Company's

Members who have cast their vote(s) by remote e-voting may also attend the Meeting but shall not be entitled to cast their vote(s) again. Members are requested to note the following contact details for addressing queries /

website and Karvy's website. If the member is already registered with Karvy for e-voting, he

can use his existing User ID and password for casting the vote through remote e-voting.

Shri U S Singh, Karvy Fintech Private Limited, Karvy Selenium Tower B, Plot 31-32, Gachibowli, Financial District, Nanakramguda, Hyderabad 500 032, Phone No. +9140

6716 1700, Toll-free No. 1800 3454 001, E-mail: evoting@karvy.com **Book Closure Date**

applicable rules there under as per applicable provisions of SEBI(LODR) 2015 that the Company has fixed Monday, December 14, 2020 to Thursday December 17, 2020 (both days inclusive) as the "Book Closure Period".

The said Notice may be accessed on the Company's website at www.goenkadiamonds.com and may also be accessed on the Stock Exchanges websites at www.bseindia.com and

For GOENKA DIAMOND AND JEWELS LTD.

Date: November 25, 2020

FORM G - INVITATION FOR EXPRESSION OF INTEREST (2nd Extension)

Authority under which corporate debtor is Registrar of Companies, Pune incorporated / registered Corporate identity number / limited liability U29291PN1993PTC074125 identification number of corporate debtors 5 Address of the registered office and principal Plot no. L-31, MIDC, Ahmednagar, 414111. Maharashtra State office (if any) of corporate debtor 6 Insolvency commencement date of the 04th November, 2019 corporate debtor 7 Date of invitation of expression of interest 26th November, 2020 8 Eligibility for resolution applicants under Can be obtained by sending an e-mail at-fhmunot@gmail.com ection 25(2)(h) of the Code is available at: 9 [Norms of ineligibility applicable under section] Can be obtained by sending an e-mail at-firmunot@gmail.com 10 Last date for receipt of expression of interest 11th December, 2020 11 Date of issue of provisional list of prospective 16th December, 2020 resolution applicants 12 Last date for submission of objections to 21st December, 2020 provisional list 13 Date of issue of final list of prospective 29th December, 2020 resolution applicants 14 Date of issue of information memorandum, 21st December, 2020. evaluation matrix and request for resolution

memorandum and further information. resolution plans. Upon execution of a Confidentiality undertaking under Section 29 of the Insolvency and Bankruptcy Code, 2016 ("Confidentiality Undertaking"), such applicants will be issued a copy of the process letter including eligibility criteria, evaluation matrix, and relevant timelines and formats for the purpose of submission of the resolution plan. 16 Last date for submission of resolution plans 21st January, 2021

Place: Pune

correspondence with the resolution

As stated in Process Letter to be issued to the prospective 17 Manner of submitting resolution plans to resolution professional resolution applicants who have executed the Confidentiality Agreement 18 Estimated date for submission of resolution. To be decided by the Committee of Creditors plan to the Adjudicating Authority for approval

19 Name and registration number of the Fanendra H Munot IBBN/PA-001/IP-P00515/2017-2018/ 10916 esolution professional 20 Name, Address and e-email of the resolution | Fanendra H Munot 6th Floor, Mafattal House Building, H T Parekh Marg, Backbay professional, as registered with the Board Reclamation, Mumbai 400020. fhmunot@gmail.com

E-mail: fhmunot@gmail.com

Celt: 9822791945/ 7588325800

Further Details are available at or with Can be obtained by sending an e-mail to-fhmunot@gmail.com 26th November 2020 3 Date of publication of Form G Signature of the Resolution Professional

Registration Number of the Resolution Professional: IBBI/IPA-001/IP-P00515/2017- 018/ 10916 Registered Address of the Resolution Professional: 6th Floor, Mafatlal House Building, H T Parekh Marg, Backbay Reclamation, Mumbai 400020. For Ujwal Electrical Stampings Private Limited Date: 26/11/2020

NOTICE is also hereby given pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 and

Place: Mumbai Nidhi Kanoongo Company Secretary

(Under Regulation 36A (1) of the Insolvency and Bankruptcy (Insolvency Resolution Process for Corporate Persons) Regulations, 2016

RELEVANT PARTICULARS 1 Name of the corporate debtor Ujwal Electrical Stampings Private Limited 24th September, 1993 2 Date of incorporation of corporate debtor

Prospective resolution applicants are requested to send an e-mail

101, Monoplex Plaza, Deep Bungalow Chowk, Pune - 411016.

at fhmunot@gmail.com mentioning their interest to submit

details of tenders are also available in the "Notice Board" of the Senior

Cont of 23.11.2020. All India Passenger Helpline: 139 544

CSMT-400001.

Opera House Phone : 23692926 / 56051035. Color Spot Byculla (E), Phone : 23748048 / 23714748.

anesh Advertising, Abdul Rehman Street Phone: 2342 9163 / 2341 4596.

Opp.G.P.O., Fort. Phone: 2263 00232. Mobile : 9892091257. Manjyot Ads, Currey Road (E)

Premier Advertisers

Particulars of Secured Immovable Property SCHEDULE - I

in E-Tender Notice No. CR-DRM(W) BB-2020-40 Dt: 05.11.2020 It is hereby notified that the work published under open e-tender Notice No. CR-DRM(W)BB-2020-40 of 05.11.2020, Sr.No.7, which is due to be opened on 26.11.2020, is hereby cancelled due to administrative reason. All other terms and conditions

All India Passenger Helpline: 139 547

CENTRAL RAILWAY

Provision of High Voltage

Insulation coating

will remain the same.

CENTRAL RAILWAY

CORRIGENDUM No-1

S.N: 1. Name of work: Tender No: BB.LD.583.P.Rev.20/13.Co nt for Provision of High Voltage Insulation coating on bottom surfaces of FOB's/ROB's/Overline structures in Panvel district. Approx Value: Rs. 90,28,420/- EMD: Rs. 1,80,600/- Cost of Tender Form: Rs. 0/- Completion period: 4 months Validity of offer: 45 days I) Tender closing date & time of aforesaid tender: Upto 11.00 hrs. of 17.12.2020 and will be opened after 11.00 hrs. II) The prospective tenderers are requested to visit the website www.ireps.gov.in for details of tenders & corrigendum, if any. III) Tenderer may participate in above etender electronically through website www.ireps.gov.in only & submission of manual offers against e-tender are not allowed. Manually, if submitted shall neither be opened nor considered. IV) EMD will be accepted through net banking or payment gateway only. V) For further enquiry may contact: Senior Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai Division, Central Railway, Annex building, 2nd floor, Mumbai CSMT- 400001 on phone-022-22612355. Complete details of tenders are available at the website "www.ireps.gov.in". The complete

Divisional Electrical Engineer (Traction Distribution), Mumbai

Open e-tender notice No.-

BB.LD.583.P.Rev.20/13.

CLASSIFIED CENTRES IN MUMBAI

FCA Communicati Nariman Point, Phone : 40020550 / 51. Fulrani Advtg. & Mktg. Antop Hill Phone: 24159061 Mobile: 9769238274/ 9969408835

J.K. Advertisers, Hornimal Circle, Fort. Phone : 22663742. Mani's Agencies

OM Sai Ram Advtg., Mobile: 9967375573 Pinto Advertising, Mazagaon, Phone: 23701070. Mobile: 9869040181.

Mobile: 9819891116 Sarjan Advertising, Tardeo. Phone: 66626983

कोरोना काळात खरेदी केलेले साहित्य आता चौकशीच्या फेऱ्यात

सोलापूर, दि. २४ : कोरोना काळात खरेदी केलेले साहित्य चौकशीच्या आता सापडले आहे. महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी औषध भांडारमधील साहित्याची चौकशी करण्याचे महापालिका लेखापरीक्षक विभागास दिले. चौकशीसाठी पाच जणांची समिती नियुक्ती केली. महिन्यापासून चौकशी असून, आठ ते दहा दिवसांत अहवाल येणे अपेक्षित आहे, अशी माहिती शिवशंकर यांनी दिली.

सहा लाख ६० हजार रुपयांचे ऑक्सिमीटर पल्स खरेदी केले. त्यांच्या बिलात त्रुटी आढळल्या आहेत. तापमान तपासणी करण्यासाठी ५० थर्माम ीटर घेतले. एकाची किंमत पाच हजार ५०० रुपये इतकी आहे. त्याचे बाजारमूल्य ११०० ते दीड हजार इतके आहे. यांचे बिल अदा केले आहे. सिंहगड कोविड सेंटरसाठी हजारांची औषधे, ६.६० हजार औषधे खरेदी. ग्लोज, नागापार्वती फार्मसीकडून ६.८१ लाखांचे व्हिटॅमीन सीच्या गोळ्या खरेदी, २३.८५ लाखांचे पीपीई किट, व्हिटॅमीन डीच्या २४.९२ लाखांच्या गोळ्या, दोन कोटींचे वैद्यकीय साहित्य खरेदी, मास्क खरेदी आदींची चौकशी करण्यात येत आहे.

गावठाण भागात स्मार्ट सिटी कंपनीकडून काम

सोलापूर, दि. २४ : घाण पाण्याचा पुरवठा होऊ नये म्हणून दर खेपेस कसबा परिसरातील जलवाहिन्यांवरून १२ ठिकाणी वाशी आउट केले जात होते. यात अर्धा तास जात होता. तसेच सुमारे एक एमएलडी (दश लक्ष लिटर) पाणी वाया जात होते. आता एकाच ठिकाणी वॉश आउट करण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पाणी आणि वेळेची बचत होत आहे. गावठाण भागातील दत्त चौक, चौपाड, सळई मारुती, मसरेगल्ली, गवंडी गल्ली, पंजाब तालिम, लोणार गल्ली आदी परिसरात पाणी सोडण्यापूर्वी १२ ठिकाणी वॉश आउट होते. पाणी सोडण्यापूर्वी त्या १२ ठिकाणाहून घाण पाणी सोडावे लागत. स्मार्ट सिटी कंपनीकडून जलवाहिनी टाकण्यात आली असून आता एकच ठिकाणी वॉश आउट करण्यात येते. त्यामुळे पाच ते दहा मिनिटात वॉश आउट होते. चावीवाल्यांना फिरणे बंद

झाले.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

जाहीर सूचना

श्रीमती शकुंतला भानुभाई पटेल, बसे सदन को-ऑप. हौ.सो.लि., फ्लॅट क्र.डी-१०३, आचोळे रोड, नालासोपारा (पुर्व), तालुका वसई, जिल्हा गलघर, महाराष्ट्र यांच्या मालमत्तेकरिता सर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की. सदर गलमत्ता त्यांनी बिस्लरी टी कं. (इं) लिमिटेड २१, आर.एन. मुखर्जी रोड, कोलकाता यांच्याकडून गवती क्र.०१२०१/२००८ नुसार ०१.०२.२००४ ोजी नोंदणीकृत नुसार ३०.११.२००७ रोजी खरेर्द केली होती. सदर मालमत्ता बिस्लरी टी कं. (इं लेमिटेड यांनी डी.एन. एन्टरप्रायझेस (यापुढे बिल्ड न्हणून संदर्भ) यांच्याकडून खरेदी केली होती, दी बेस्लरी टी कं. (इं) लिमिटेड यांनी श्री. भानुभाई . श्वरभाई पटेल यांना सदर मालमत्ता विक्री करण्याचे मधिकार दिले आहेत.

असे की, श्री. भानुभाई ईश्वरभाई पटेल यांचे २६.०९.२०१४ रोजी निधन झाले आणि त्यांच्या श्चात ३ मुले अर्थात

. धर्मेंद्र बी. पटेल,

परेश बी. पटेल . सुरील बी. पटेल आहेत.

मी सर्वसामान्य जनतेस सूचना देत आहे की, सद गलमत्तेवर कोणताही आक्षेप असल्यास कपया सदर मालमत्तेच्या पत्त्यावर किंवा वकिलाच्य त्त्यावर १० दिवसांत कळवावे.

सही/ ॲडव्होकेट भषण शिरसाट पत्ता: ऑरेंज हाईटस, ई-विंग खोली क्र.७०१, यशवंत गौरव रोड, नालासोपारा (पश्चिम), पालघर

जाहीर सूचना सर्वांना येथे सचना देण्यात येत आहे की. माझे

अशील अर्थात **श्री. बंटी भजनसिंग विंजरात व**

श्री. भजनसिंग प्रभासिंग विंजरात हे दकान

क्र.३१, क्षेत्रफळ सुमारे ५४.०८ चौ.मी. कार्पेट,

कोपरी कॉलनी, महसूल गाव कोपरी, ठाणे (पुर्व) ४००६०३ ही जागा श्री. हरिराम मोतीराम पंजाबी गंच्याकडून खरेदी करीत आहेत ज्यांनी असे प्रस्तुत केले आहे की, मागील दस्तावेज अर्थात (१) दी प्रेसिडेन्ट ऑफ इंडिया, व्यवस्थापकीय अधिकारी, क्षेत्रिय तजवीज आयुक्तांचे कार्यालय मुंबई–१ यांच्याद्वारे दिनांक १२.०७.१९६२ रोजीचे . अभिहस्तांकन करारनामा जे भगवानदास तुलसीदास यांचे पुत्र, खरेदीदार यांच्या नावे आहे, (२) श्री. भगवानदास, तुलसीदास यांचे पुत्र, विक्रेता आणि श्री. मोनहदास टिकमदास देम्बला व रमेशलाल हुकूमभाई जाधवानी, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २८.०७.१९६९ रोजीचा अभिहस्तांकन करारनामा तसेच नोंद पावती, (३) श्री. मोनहदास टिकमदास देम्बला व रमेशलाल हकमभाई जाधवानी, विक्रेता आणि श्रीमती देवीबाई, भगवादास यांची पत्नी, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दि.१९.०१.१९७० रोजीचा अभिहस्तांकन करारनामा तसेच नोंदणी पावती (४) श्रीमती देवीबाई भगवादास, विक्रेता आणि श्रीमती मधु हरिराम कपलानी. खरेटीटार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २४.०२.१९७२ रोजीचा अभिहस्तांकन करारनामा तसेच नोंद पावती. (५) श्रीमती मधु हरिराम कृपलानी, विक्रेता आणि गोदमल आहजा, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २६.०९.१९७७ रोजीचा . अभिहस्तांकन करारनामा तसेच नोंद पावती, (६) गोदुमल आहुजा, विक्रेता आणि मे. सुरज न्टरप्रायझेस, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक २६.११.१९८५ रोजीचा अभिहस्तांकन क्ररारनामा आणि नोंद पावती, (७) मे. सुरज न्टरप्रायझेस, विक्रेता आणि श्रीमती निरा नाधाराम बजाज, खरेदीदार यांच्या दरम्यान झालेला दिनांक ०९.०६.१९८६ रोजीचा अभिहस्तांकन करारनामा आणि सदय कानाबाबतची नोंद पावती हरवले किंवा गहाळ गले आहेत. यापुढे माझे अशील सदर दकानाचे अधिभार निष्पादन करून आवासन फायनान्शियर्स लिमिटेड (एएफएल) कडून सदर दुकानावर

पर्व त्यकी तमेच कायदेशीर वारमदारांना मद दकान किंवा भागावर विक्री, वारसाहक्क, बक्षीस . भाडेपट्टा, न्यास, ताबा, कायदेशीर हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही हिताचा दावा कार्यालय क्र.३, तरे कम्पाऊंड, कृष्णा हॉटेलजवळ, दहिसर चेक नाका, दहिसर (पु.), मुंबई-४०००६८ येथे आजच्या तारखेपासून १५ (पंधरा) दिवसात कळवावे. अन्यथा सदर दुकानावर कोणताही दावा नाही असे समजले जॉईल.

यावसायिक कर्ज घेत आहेत.

सही / -श्री. किरण ई. कोचरेकर के.के. असोसिएटस्, वकील मोबा.:९८२०२९२८४६

टिनांक २५ ११ २०२० ठिकाण: मंबई

नेस्को लिमिटेड

नेस्को कॉम्प्लेक्स, पश्चिम द्रुतगती महामार्ग, गोरेगाव (पूर्व), मुंबई, महाराष्ट्र–४०००६३. येथे सचना देण्यात येत आहे की. कंपनीचे खाली नमद केलेले समभागांचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे.

आणि सदर समभागधारकांनी/अर्जदारांनी कंपनीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी अर्ज केला आहे. जर कोणा व्यक्तीस खालील शेअर्सबाबत कोणताही दावा असल्यास त्यांनी कंपनीचे नोंदणीकत कार्यालय आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता दुय्यम भागप्रमाणप वितरणाची प्रक्रिया पुर्ण केली जाईल

नोंदणीकृत भागधारकाचे नाव: रामबाबू धुत, कौशल्यदेवी धुत यांच्यासह संयुक्तपणे (दर्शनी मुल्य रु.२/- चे

फोलिओ	भागप्रमाणपत्र क्र.	अनुक्रमांक (पासून – पर्यंत)	भागांची संख्या		
0११३७0	११२९	६९२६१२५६ – ६९२६१४५५	200		
मुंबई, दिनांव	F: २५.११.२०२०	नाव: रामबाबू धुत व कौशल्यदेवी धुत			

जाहीर सूचना

ा कार्यालयात दिनांक २४/११/२०२० पासून

एमएच४७-एएक्स ही नवीन दुचाकी प्रकारच

ालीका सुरु होत आहे. सदर मालिकेसाट

आकर्षक क्रमांक/ पसंती क्रमांक साठी विहित

नमन्यातील अर्ज स्विकारण्याचे काम दिनांव

२०/११/२०२० रोजी सुरु करण्यात आली आहे

गिलका सुरु झाल्याच्या दिनांकाच्या दिवर्श

दुपारी १२:०० वाजेपर्यंत अर्ज स्विकारण्या

काम सरु ठेवण्यात येईल. त्यानंतर प्राप्त अर्जाचे

शल्क स्विकारण्याचे कामकाज सरु करण्या

थेईल. आकर्षक क्रमांक/ पसंती क्रमांक प्रथम

अर्जदारास प्राधान्य या तत्वावर देण्यात येतील

मालिका सुरु झाल्याच्या दिनांकास **दुपारी**

१२:०० वाजेपर्यंत एकाच क्रमांकासाठी अज

एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सदर

. आकर्षक क्रमांक/ पसंती क्रमांकासाठी विहित

पद्धतीनसार लिलाव करण्यात येईल. लिलावाच

पद्धत पुढीलप्रमाणे राहील. एकाच क्रमांकासार्ठ

एकापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास सर्व अर्जदाः

मालिका सरु झाल्याच्या दिनांकाच्या दिवर्श

संबंधीत क्रमांकासाठी असलेल्या मूळ रकमेच

धनाकर्ष संबंधित रोखपालाकडे साद^{रे} करतील

यानंतरच्या दुसऱ्या कार्यालयीन दिवशी म्हणजे दिनांक २५/११/२०२० रोजी **दुपारी** २:००

वाजेपर्यंत लिलाव बोलीच्या रकमेचा धनाकर्ष बंध पाकीटात भरून संबंधित रोखपालाकडे सादर

करतील. सदर बंध पाकीटातील धनाकर्ष नोंदर्ण

गिधिकाऱ्यांसमोर उघडले जाऊन सर्वात जास

रकमेचा धनाकर्ष सादर करणाऱ्या अर्जदाराः

उपरोक्त आकर्षक क्रमांक/ पसंती क्रमांव

रेण्यात येईल. येथे नमद करण्यात येते कि. जर

दुसऱ्या कार्यालयीन[े] दिवशी **दुपारी ३:००**

. गाजेपर्यंत अर्जदारांनी बोली रकमेचा बंद

पाकीटातील धनाकर्ष जमा केला नाही तर सदर

क्रमांक दुसऱ्या अर्जदारास देण्यात येईल. सर्व

सही/- आदेशावरू

DY. RTO. BORIVALI

संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

स्थळ : मंबर्ड



वांदे (पश्चिम) शाखा: ''मेघदुत'', लिंक रोड जंक्शन, वांद्रे (प.), मुंबई-४०००५०, महाराष्ट्र.

ताबा सूचना

(नियम ८(१) सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२) **ज्याअर्थी,** खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **बँक ऑफ बडोदा**चे प्राधिकृत . अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२ अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी दिनांक ०७.०३.२०२० रोजी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसा कर्जदार <mark>श्री. संजीव कुमार अरोरा व श्रीमती सिमी संजीव कुमार अरोरा</mark> यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६८

. कर्जदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचि करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) अन्वये त्यांना प्राप् असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात का

आणि पैसे नव्याण्णव फक्त) आणि ०१.०९.२०१९ पासून थकबाकी व व्याज जमा करण्यास सांगण्यात आत

देवसांच्या आत देय रक्कम रू.८९,५९,६७९.९९ **(रूपये एकोणनव्वद लाख एकोणसा**ठ <mark>हजार सहाशे एक</mark>ं

कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहा करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ बडोदा, वांद्रे (प.) शाखा** गंच्याकडे वर नमुद केलेली रक्कम आणि त्यावरील व्याज मिळून रक्कम जमा करावी.

मालमत्तेचे वर्णन म्लॅट क्र.१९०१/१९०२, प्रत्येकी क्षेत्रफळ १०<mark>०० चौ.फु. बिल्ट</mark>अप क्षेत्र, तत्सम ८०० चौ.फु. बिल्टअप तसे बेसमेंट पार्किंग क्र.३२ व ३३, १९वा मजला, इमारत क्र.बी-३१, मॉन्टेरियल टॉवर कोहीसो., शास्त्री नगर, ओशिवरा, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३, सीटीएस क्र.६२२ ते ६२४, गाव ओशिवरा, मुंबई, महाराष्ट्र येथील ालमत्तेचे सर्व भाग व खंड आणि चतुसिमा:

उत्तर : व्हिक्टोरी टॉवर ; दक्षिण: गोल्डन रेज इमारत पूर्व: रॉयल पार्क: ठिकाण : मुंबई दिनांक : २४.११.२०२

पश्चिम : ब्ल्यु माउन्टेन टॉवर. प्राधिकृत अधिकारी, बँक ऑफ बडोदा

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस (इंडिया) लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १८ए आणि १८बी, जॉली मेकर्स चेंबर्स-२, नरीमन पॉईंट, मुंबई-४०००२१ दूर.:०२२-२२८५०१०१, ई-मेल:cs.ho@advanihotels.com; संकेतस्थळ:www.caravelabeachresortgoa.com

जाहीर सूचना - वार्षिक सर्वसाधारण सभा

याद्वारे सूचना देण्यात येते की कंपनीची ३३वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० . रोजी स.१०.३०वा. (भाप्रवे) ३१ मार्च, २०२० रोजी संपलेले वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालासह सर्व सदस्यान गठविण्यात आलेल्या दिनांक १० नोव्हेंबर, २०२० रोजीच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता नॅशनल सेक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या व्हिडीओं कॉन्फर्रन्सींग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्या ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

कोविड-१९ महामारीमळे सहकार मंत्रालयाने त्यांचे परिपत्रक दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता परिपत्रक दिनांव . एप्रिल, २०२० व दिनांक १३ एप्रिल, २०२० (संयुक्तपणे एमसीए परिपत्रके) नुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्य ास्तविक उपस्थितीशिवाय व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएम घेण्याची अनुमती आहे. कंपनी कायदा २०१ कायदा) च्या तरतदी. सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ (सेबी प्युलेशन्स) आणि एमसीए परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीची एजीएम व्हीसी/ओएव्हीएममार्फतच होईल.

वार्षिक अहवाल २०१९–२० सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकः २०१९–२० कंपनीच्या www.caravelabeachresortgoa.com, स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएस लिमिटेडच्या www.bseindia.com आणि एनएसई लिमिटेडच्या www.nseindia.com आणि नएसडीएलच्या https://www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध होईल. सदस्यांना व्हीसी, गेएव्हीएममार्फत एजीएममध्ये सहभागी होता येईल. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांर्च कंपनी कायदा २०१३ च्या कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाईल.

रजीएमच्या सचने नमद सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी सर्व सदस्यांना कंपनीकडन रिमोट ई-वोटिंग सविध रिमोट ई–वोटिंग) दिली जाईल. या व्यतिरिक्त एजीएम दरम्यान ई–वोटिंग प्रणालीने (ई–वोटिंग) मतदानाची सुविधा कंपनीकडून दिली जाईल.

. फंपनी कायदा २०९३ च्या कलम ९१ आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सेबी (लिस्टींग ऑब्लीगेशन्स ॲप डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ नुसार सूचना देण्यात येते की, एजीएमनिमित्त शनिवार, १२ डिसेंबर, २०२० ते मंगळवार, २२ डिसेंबर, २०२० (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नोंद पुस्तक व भागहस्तांतरण पुस्तक बंद ठेवले जातील.

. तर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई-मेलवर सभा व ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जाईल.

जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरी सहभागीदारकडे नोंद नसल्यास कृपया आवश्यक दस्तावेजांसह ई-वोटिंग ाॅगइन तपशील व वार्षिक अहवाल २०१९-२० प्राप्त करण्यासाठी तु[ँ]मचे ई-मेल नोंद करण्यासाठी कंपनीकडे cs.ho@advanihotels.com वर लेखी कळवावे. मंडळाच्या आदेशान्वये

अडवानी हॉटेल्स ॲण्ड रिसॉर्टस (इंडिया) लिमिटेडकरिता

स्थळ : मुंबई दिनांक : २४ नोव्हेंबर, २०२०

₩ Caravela

सही/ निलेश जैन कंपनी सचिव

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत

(सीआयएन: U74999MH2018PLC316376) नोंदणीकृत कार्यालय: पोखरण रोड क्र.१, जेकेग्राम, कॅडबरी जंक्शनजवळ, ठाणे-४००६०६. ई-मेल:rayglobal@raymond.in, दूरध्वनी: १२२-४०३६७०००

२री वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती . गेथे सूचना देण्यात येत आहे की, रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड (कंपनी) ची २री वार्षिक सर्वसाधारण सभ (एजीएम) शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि

यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/ २०२० दि.५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्थ oरण्याकरिता द–मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणा

उपरोक्त परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार २री एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिव ाहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी प्तर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद्र आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. २र्र जीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवालाची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटर लेमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध होईल. –मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

- सदस्यांची ई-मेल यापुर्वीच कंपनी/केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (केटीपीएल) (निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी)/डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जाईल.
- त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह केटीपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिट: रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीबोअली, फायनान्शियल नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, मंडल, हैदाराबाद-५०००३२, ई-मेल einward.ris@kfintech.com वर पाठवावे.
- दिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे तेवीटार सदभागीटार (दीपी) कहे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे.

रजीएममध्ये मतदानाची पद्धत:

. सदस्यांना २री एजीएमच्या सूचनेत नमुद् विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत पद्धतीने मतदान णालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. रिमोटने मतदान किंवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत ज्य सदस्यांची डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंट नाहीत त्यांच्याकरित रजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे.

उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्यात आली आहे. सदर माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटवर उपलब्ध आहे

व्रस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमूद करून संपर्क करावा:

केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड

(युनिट: रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेड), . लेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीबोअली, न्नायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली.

ई-मेल einward.ris@kfintech.com

रे ग्लोबल कन्झ्युमर ट्रेडिंग लिमिटेडकरित अरुण अगरवात डीआयएन:००१९४०१०

दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२०

 $\widecheck{}$

TAURUS ASSET MANAGEMENT COMPANY LIMITED CIN: U67190MH1993PLC073154

Head Office & Reyd Office: Ground Floor, AML Centre-1, 8 Mahal Industrial Estate, Mahakali Caves Road, Andheri (E), Mumbai - 400 093 Tel: 022 - 6624 2700 mail: customercare@taurusmutualfund.com A copy of CSID. SAI and CKIM along with application form may be obtained from Fund's Website: www.taurusmutualfund.com

TAURUS Mutual Fund

NOTICE CUM ADDENDUM TO THE STATEMENT OF ADDITIONAL INFORMATION (SAI), SCHEME INFORMATION DOCUMENT (SIDs) AND KEY INFORMATION MEMORANDUM (KIMs) OF SCHEMES OF TAURUS MUTUAL FUND

Change (Closure) to the List of Official Point of Transactions of KFin Technologies Pvt Ltd, Registrar & Transfer Agent of Taurus Mutual Fund:

Investors/Unit holders are informed to take note of the following changes in the Official Point of Transactions of KFin Technologies Private Limited, Registrar & Transfer Agent for Taurus

Branch	Region	Branch Closure Date	Address & Contact Details
Malappuram	Cochin	November 25, 2020	KFin Technologies Pvt. Ltd. 2nd Floor, Peekays Arcade, Down Hill, Malappuram - 6765050 Tel : 483-2731480
Margao	Bangalore	November 25, 2020	KFin Technologies Pvt. Ltd. 2Nd Floor, Dalal Commercial Complex, Pajifond, Margao - 403601 Tel : 0832-2731823
Jaunpur	Lucknow	November 25, 2020	KFin Technologies Pvt. Ltd. R N Complex 1-1-9 G.R. N. Complex, Opposite Pathak Honda, Above Oriental Bank of Commerce, Jaunpur - 222002 Tel: 7518801822

This Addendum forms an integral part of the SAI, SIDs & KIMs of schemes of Taurus Mutual Fund, as amended from time to time. All other terms and conditions of SAI, SIDs and KIMs of Scheme(s) will remain unchanged.

For Taurus Asset Management Company Ltd. (Investment Manager for Taurus Mutual Fund)

Place: Mumbai

Date: November 24, 2020 Notice cum Addendum No. 17/2020-21 Authorised Signatory Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

जे. के. इन्टहेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड

(सीआयएन: U99999MH1947PLC005735)

नोंदणीकत कार्यालय: न्य हिंद हाऊस. ३. एन.एम. रोड. बॅलार्ड इस्टेट. मंबई-४००००१. ई-मेलः jkitil@raymond.in वेबसाइटः www.jkinvesto.com दूरध्वनी: १२२-२२६८६०००, फॅक्स: १२२-२२६२००५२

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ७२वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती

येथे सूचना देण्यात येत आहे की, जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड (कंपनी) ची ७२वी वार्षिक नर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, १८ डिसेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लाग तरतदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) दारे वितरीत रिसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२८ दे. १३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणू संदर्भ) नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता दु-मार्ग व्हिंडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य द्रकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

. उपरोक्त परिपत्रकांच्या पूर्वतेनुसार ७२वी एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०१९–२० करिता ग़ार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/नॅशनले सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपा पाठविले जातील. ७२व्या एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अद्रवालाची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटक

ई–मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

- सदस्यांची ई-मेल यापुर्वीच कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल (निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी)/डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइन तपशील पाठविले जाईल.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/एलआयआयपीएल/ठेवीदारकरें नोंद नाहीत त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिट: जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेड), सी-१०१, २४७ पार्क एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.ir वर पातवावे
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

सदस्यांना ७२व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत प्रदितीने मतदान प्रणालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल रिमोटने मतदान किंवा एजीए दुरम्यान मतदानाची पद्धत ज्या सदस्यांची डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई–मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे. उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्यात

आली आहे. सदर माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

नदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयर्ड नमुद करून संपर्क करावा-

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (यनिट: जे. के. इन्व्हेस्टो टेड (इंडिया) लिमिटेड)

नी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग,

विक्रोळी (प), मुंबई–४०००८३ ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in

संचालक मंडळाच्या आदेशान्वर जे. के. इन्व्हेस्टो ट्रेड (इंडिया) लिमिटेडकरित सही/

दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२०

मुकेश दारवार्न

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, नरोत्तम मोरारजी मार्ग, बॅलार्ड इस्टेट, मुंबई–४००००१ दूर.क.:०२२-२२६८६०००, फॅक्स: ०२२-२२६२००५२. वेबसाईट:www.pplsinvestments.com, ई-मेल:peoplesinvestments@rediffmail.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत ४४वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती

थे सचना देण्यात येत आहे की. पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (कंपनी) ची ४४वी वार्षिक सर्वसाधारण स एजीएम) सोमवार, २१ डिसेंबर, २०२० रोजी दु.३.००वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतुदी आणि गतील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (ऍमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारण परिपत्रक क्र.१४/२०२० दि.८ प्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल, २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०, . १०२० दि.५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद विषयावर विमर्ष ल्ण्याकरिता दु–मार्ग व्हिंडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणा

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ४४वी एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डिपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्याकडे नोंद् आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. ४४० एजीएम सूचर्ना आणि वित्तीय वर्ष २०१९-२० करिता वार्षिक अहवालाची प्रत कंपनीच्य www.pplsinvestments.com आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल <u>www.evoting.nsdl.com</u> आणि बीएसई लिमिटेडच्या <u>www.bseindia.com</u> वेबसाईटवर उपल

ई-मेल नोंद/अद्यायावत करण्याची पद्धत:

- सदस्यांची ई-मेल यापुर्वीच कंपनी/लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (एलआयआयपीएल) (निबंधव व हस्तांतर प्रतिनिधी)/डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई-मेलवर ई-वोटिंगकरिता लॉगइ तपशील पाठविले जाईल.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/एलआयआयपीएल/ठेवीदारकडे नोंव गहीत त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह एलआयआयपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (यनितः पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड), सी-१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग, विक्रोळी (प), मुंबई-४०००८३, ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in वर पाठवावे.
- डिमेंट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे.

एजीएममध्ये मतदानाची पद्धत:

प्रदस्यांना ४४व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत पद्धती तदान प्रणालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. रिमोटने मतदान किंवा एजीएम दरम्यान म पद्धत ज्या सदस्यांची डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आणि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम घेण्याच्या सूचनेत नमुद करण्यात आली आहे.

उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करण्यात आली आहे. सदर माहिती नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमुद करून संपर्क करावा

लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (युनिट: पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड),

सी–१०१, २४७ पार्क, एल.बी.एस.मार्ग,

विक्रोळी (प), मुंबई-४०००८३. ई-मेल rnt.helpdesk@linkintime.co.in

ठिकाण: मुंबई

दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२०

पिपल्स इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडकरित सही/ सुमा जी. नाय संचालिका डीआयएन:०७१००९११

संचालक मंडळाच्या आदेशा

पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड (सीआयएन: U65990MH1974PLC017304)

नोंदणीकृत कार्यालय: न्यू हिंद हाऊस, ३, एन.एम. रोड, बॅलार्ड इस्टेट, मुंबई-४००००१.

ई–मेल:polarinvestments@rediffmail.com, दूरध्वनी:०२२-२२६८६०००, फॅक्स:०२२-२२६२००५२ व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत

४६वी वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्याबाबत माहिती येथे सचना देण्यात येत आहे की. पोलार इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेड (कंपनी) ची ४६वी वार्षिक सर्वसाधार सभा (एजीएम) सोमवार, २१ डिसेंबर, २०२० रोजी स.११.३०वा. भाप्रवे कंपनी कायदा २०१३ च्य

नागू तरतुदी आणि त्यातील नियमाअंतर्गत आणि सहकार मंत्रालय (एमसीए) द्वारे वितरीत सर्वसाधारा गरिपंत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, सर्वसाधारण परिपत्रक क्र.१७/२०२० दि.१३ एप्रिल २०२० व सर्वसाधारण परिपत्रक क्र.२०/२०२० दि.५ मे, २०२० (यापुढे परिपत्रक म्हणून संदर्भ) नुसार एजीएम घेण्याच्या सूचनेत् नमुद् विषयावर विमर्ष करण्याकरिता दु-मार्ग व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी), . अन्य दृकश्राव्य माध्यमाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

उपरोक्त परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार ४६वी एजीएमची सूचना सहवाचिता वित्तीय वर्ष २०१९–२० करित वार्षिक अहवाल ज्या सदस्यांचे ई–मेल कंपनी/नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड आणि सेन्ट्रल डेपॉझिटरी सर्विसेस (इंडिया) लिमिटेड (ठेवीदार) यांच्यांकडे नोंद आहेत त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील. ४६ट्या एजीएम सूचना आणि वित्तीय वर्ष २०१९–२० करिता वार्षिक अहवालाची प्रत नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) <u>www.evoting.nsdl.com</u> वेबसाईटक्र उपलब्ध होईल.

ई–मेल नोंद / अद्यायावत करण्याची पद्धत:

- सदस्यांची ई-मेल यापूर्वीच कंपनी/केफिन टेक्नॉलॉजिस प्रायब्हेट लिमिटेड (केटीपीएल) (निबंधव व हुस्तांतर प्रतिनिधी) / डिपॉझिटरीकडे नोंद असतील त्यांना त्यांचे नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरित लॉगइन तपशील पाठविले जाईल.
- वास्तविक स्वरुपात भागधारणा असणारे सदस्य ज्यांचे ई-मेल कंपनी/केटीपीएल/ठेवीदारकडे नों नाहीत त्यांनी त्यांचे फोलिओ क्र. व भागधारकाचे नाव यासह केटीपीएलकडे स्वाक्षरी केलेले विनंती पत्र (युनिटः पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१-३२, गचीबोअली, पुरान्तः नारारि र व्हर्पान्तः, सारा २००, स्वारान्तः । फायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, मंडल, हैदाराबाद-५०००३२, ई-मेल einward.ris@kfintech.com वर पाठवावे.
- डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास सदस्यांनी त्यांचे ठेवीदार सहभागीदार (डीपी) कडे संपर्क करावा आणि डीपीद्वारे सल्ल्यानुसार व आवश्यक प्रक्रियेनुसार डिमॅट खात्यात ई-मेल नोंद करावे. रजीएममध्ये मतदानाची पद्धत: प्तदस्यांना ४६व्या एजीएमच्या सूचनेत नमुद विषयावर रिमोट पद्धतीने किंवा एजीएम दरम्यान विद्युत

गद्धतीने मतदान प्रणालीमार्फत त्यांचे मत देण्याची संधी दिली जाईल. रिमोटने मतदान किंवा एजीएम दरम्यान मतदानाची पद्धत ज्या सदस्यांची डिमॅट स्वरुपात, वास्तविक स्वरुपात भागधारणा आहे आपि ज्यांचे ई-मेल नोंद नाहीत त्यांच्याकरिता एजीएम घेण्याच्या सचनेत नमद करण्यात आली आहे. उपरोक्त माहिती परिपत्रकांच्या पूर्ततेनुसार कंपनीच्या सर्व सदस्यांच्या लाभाकरिता वितरीत करा

सदर माहिती नॅशनल सिक्य्रिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या www.evoting.nsdl.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

सदस्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी यांना फोलिओ क्रमांक/डीपी आयडी/क्लायंट आयडी नमूद करून संपर्क करावा केफिन टेक्नॉलॉजिस प्रायव्हेट लिमिटेड (युनिटः पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेड), सेलेनियम टॉवर बी, प्लॉट क्र.३१–३२, गचीबोअली,

नायनान्शियल डिस्ट्रीक्ट, नानकरामगुडा, सेरिलींगमपल्ली, iडल, हैदाराबाद-५000३२ ई-मेल <u>einward.ris@kfintech.com</u> पोलार इन्व्हेस्टमेंटस् लिमिटेडकरिता

अरुण अगरवाल ठिकाण: मंबई संचालक डीआयएन:००१९४०१० दिनांक: २४ नोव्हेंबर, २०२०

WESTERN RAILWAY

शुद्धिपत्रक

निविदा सूचना क्र.: एमडी/१२०/२३/ कॅन्टीन दि.: २३.११.२०२०, कामाचे नाव: ५ वर्षांच्या कालावधीकरिता जगजीवन राम ग्णालय, मुंबई सेन्ट्रल येथील उपाहार गृहातील कॅटरींग सेवेची तरतूद. निविदा सादर करण्याची तारीख विस्तारीत करण्यात आली आहे. सुधारित अंतिम तारीख व वेळ आणि निविदा सादर करण्याची अंतिम तारीखः 0४.१२.२0२0 रोजी १५.00वा. निविदा उघडण्याची तारीख व वेळ: ०४.१२.२०२० रोजी १५.००वा

within 15 days. MR. SUBRAMANI RAMADOSS AYYAR Place: Mumbai Dt: 25/11/202

PUBLIC NOTICE Notice is hereby given that the original Sale Agreement Dated

15/06/1973, entered into

between MR. CHIRANJILAL

JOSHI and MR. SUBRAMANI

RAMADOSS AYYAR of Flat No.

D-1/5, Vipul Mitra CHS Ltd.

Pragati Nagar, Off M. G. Road,

Goregaon (West), Mumbai

400062, has been lost & affidavit

cum undertaking, Dated

12/10/2020. If anyone finds it or

having any claim/ objection

should contact at above address

PUBLIC NOTICE

EUBLIC NOIG ## REPAIR GURBACHAN SINGH CHANDOK & 2. LATE MRS. HARBAN KAUR CHANDOK had contributed in purchase of title in the properties located at 1) Flat No. 102. 1 Floor, B Wing, Shilpoo Building, J. B. Nagar, Andheri East, Near Chotta Ganesh Mandir, Mumbai – 400059, 2) Flat No. 202, 2 Floor, Jai Ganesh CHS. Ltd., Sriniwas Bangarka Mark, Opp. Monarch Apartment, J.B. Nagar, Andheri East, Mumbai – 400059, 3) Flat No. 50, 5 Floor, Royal Accord Building, Tarun Bhalat Society, Chalaka, Near Fish Market, Andheri (Eas), Mumbai – 400099, 4) Flat No. 5, Building No. 5, Manish Darshan Building, Rajendra Kripa CHS Ltd., Near Kanti Nagar, J.B.Nagar, Andheri East, Mumbai – 400059, 5) Flat No. 4, L2, "A" Wing, Royal Complex, Opposite Don Bosco School, Station Road, Naigaon East, Thane, Maharashtra – 401208, Tehsil – Vasai, Dist. Palghar, 6) Flat No. 32, Wing A, Building flo, P. M. G. P. Colony, Mhada, Mahakali Caves Road, Andheri East, Mumbai – 400059, 8) Flat No. 602, 6" Floor, Shilpoo Building, B Wing, J.B. Nagar, Andheri East, Mumbai – 400059, 9) Shop No. 6, Building No. 1, Greenland Apartment, Near Metro Station, Opp. Bagadka College, J. B. Nagar, Andheri East, Mumbai – 400059, SHR J RUBACHAN SINGH CHANDOK & MRS. HARBAN KAUR CHANDOK died on 28.4.2003 & 12.11.2018 respectively. The legal heirs of SHRI GURBACHAN SINGH CHANDOK & MRS. 8.4.2003 & 12.11.2018 respectively. The legal heirs of SHRI GURBACHAN SINGH CHANDOK & MRS IARBAN KAUR CHANDOK are namely 1) SHRI HARPAL SINGH CHANDOK (SON), 2) SHR SURVINDER SINGH CHANDOK (SON), 3) SMT. HARVINDER KAUR CHANDOK (DAUGHTER), HRI MOINDER SINGH CHANDOK (SON). Out of this SMT. HARVINDER KAUR CHANDOK dopting legal process in order to transfer the above referred properties, in the name of all legal heirs eleir successors. The claim of legal heirs will be made before appropriate court of law if required. We ereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the nereby invite claims or objections from the heir or heirs or other claimants / objector or objectors to the ransfer of the said property and interest of the deceased member in favor of rest of the four legal heirs. any person has any objection, claim, right, title, interest into the above referred property then objection, be raised within a period of 10 days from the publication of this notice, with copies of such documents and their proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society. If no claims / objections are received at the address below mentioned, within the period prescribed above, the property will be free to be transferred so per due process of law. Sd/- ADVOCATE ROOPESH R. JAISWAI B/6-2, Navy Colony, Near Liberty Garden, Malad West, Mumbai – 400 064

एसिस लॉजिस्टीक्स लिमिटेड (परिसमापनात)

पत्ता: युनिट क्र.६११, स्कायलॉन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी, जीआयडीसी, चार रस्ता, वापी वलसाड, गुजरात-३९६१९५

ई-लिलाव विक्री सूचना

प्तर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत आहे की**, मे. एसिस लॉजिस्टीक्स लिमिटेड** (परिसमापनात) यांचे उसातने, पोस्ट वाडी, तळोजा एमआयडी, फिडर रोड, तळोजा एमआयडीसीजवळ, ता. अंबरनाथ जि. ठाणे-४२१३०६ येथे असलेल्या वाहनाच्या विक्रीकरिता दिनांक २९ डिसेंबर, २०२० रोजी द.२.०० ते दु.३.०० दरम्यान https://ncltauction.auctiontiger.net मार्फत विद्युत स्वरुपाने प्रस्ताव मागविण्यात येत आहे. मालमत्तेची जसे आहे जेथे आहे व जसे आहे जे आहे या तत्त्वावर विक्री केर्ल

जंगम मालमत्तेचा ताबा कंपनीचे परिसमापक (आयबीसी, २०१६ अंतर्गत एनसीएलटी, अहमदाबाद न्यायपीठद्वारे नियुक्त) यांच्या क्षमतेत कार्यरत खालील स्वाक्षरीकर्त्याकडे आहे.

खरेदीदारास लागू असलेले मुद्रांक शुल्क, हस्तांतरण शुल्क तसेच इतर वैधानिक देयके/कर भरावे लागेल यशस्वी खरेदीदाराने आरक्षित मुल्य रकमेतून कोणतेही टीडीएस कपात करू नये.

आरक्षित मुल्य (रु.) रु.८.७० लाख (आरक्षित मुल्याच्या १०%) ८७ लाखं

दस्तावेजात (परिशिष्ट ४) मध्ये दिलेल्या यादीतून एक/सर्व वाहने एक किंवा अधिक वाहनेकरिता बोली नेवडण्याची संधी असेल आणि त्याप्रमाणे इरठे जमा करावे.

एसिस लॉजिस्टीक्स लिमिटेड (परिसमापनात) यांच्या नावे एनईएफटी/आरटीजीएसमार्फत इसारा रक्क (इरठे) जमा करावी. बँकेचे नाव: आयडीबीआय बँक-प्रभादेवी शाखा, चाल् खाते क्र:०५७९१०२००००११३१६, आयएफएससी कोड: आयबीकेएल००००५७९.

७२२७७८८२८/+९१ ७९६८१३६८५५/ ८५४, ई-मेल: praveen.thevar@auctiontiger.net विनंती asislog.irp@gmail.com वर ई-मेल करावी, तसेच संपर्क व्यक्ती बी.के. नाथ, +९१

इच्छुक बोलिदारांनी खालील स्वाक्षरीकर्ताकडे २८ डिसेंबर, २०२० रोजी सायं.५.००वा. किंवा त्यापुर्वी

।थापि इच्छुक बोलिदारांनी लिलावाकरिता ठेवलेल्या मालमत्तेबाबत स्वतंत्र चौकशी करून घ्यावी. ई लिलाव जाहिरात हे परिसमापकाचे कोणतेही प्रस्तुतीकरण/वचनबद्धता समाविष्ट करीत नाही. कोणतेही तृतीय पक्षकार दावा/अधिकार/देयकेकरिता परिसमापक जबाबदार असणार नाहीत. विक्रीच्या नियमानुसा नसलेले प्रस्ताव नाकारले जातील. यशस्वी खरेदीदाराने विक्री मुल्य संपुर्ण जमा केल्यावर आणि विक्री प्रक्रिया पर्ण झाल्यानंतर विक्री प्रमाणपत्र वितरीत केले जाईल, कोणतेही कारण न दर्शविता एक किंवा

> सीए देवेंद जैन (परिसमापक)

दिनांक: २५.११.२०२० ठिकाण: मुंबई

मे. एसिस लॉजिस्टीक्स लिमिटेड (परिसमापनात)

Kshitij Polyline Ltd

ffice: Factory Address: Survey No. 110/1/13, Amli Village, Near Alfa Pa 66 KVA Road. Silvassa, D.N.H. (U.T.) CIN: L25209MH2008PLC180484 TeL: 2838562/28386812 Email: kshitij123@hotmail.com I Website: www.kshitijpolyline.co.in I

NOTICE

Circular no. SEBI/HO/CFD/CMD/1/CIR/P/2020/79 issued by Securities and Exchange Board of India ('SEBI') (collectively referred to as 'Circulars') companies are allowed to hold AGM through VC/OAVM. Members participating through VC/OAVM shallbe counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act, 2013 ('the Act'). In compliance with the aforesaid circulars, the electronic copies of the Notice of the AGM and Annual Report 2019-20 of the Company have been sent to all the members whose email ids' are registered with the Kfin Technologies Private Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ('Kfin Technologies Private Limited, Company's Registrar and Share Transfer Agent ('Kfin Technologies Pvt Ltd /RTA')/Depository Participants. The dispatch of Notice of the AGM through email has been completed on Wednesday, 11" November, 2020. Further, the Members may note that Notice of the AGM and the Annual Report 2019-20 is also available on the Company's website at https://kshittipolyline.co.in and on the website of Kfin Technologies Pvt Ltd at https://kshittipolyline.co.in and on the website of the Stock Exchanges viz. National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com. In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ('the Rules') and Regulation 4 of the SEBI (Listing Doligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standards on General Mostione ('SS 2'): keyed by the Leptithe of Companies Secretarial Standards on General Mostione, ('SS 2'): keyed by the Leptithe of Companies (Secretaria Standards on General Mostione, ('SS 2'): keyed by the Leptithe of Companies (Secretaria Standards on General Mostione, ('SS 2'): keyed by the Leptithe of Companies (Secretaria Standards on General Mostione, ('SS 2'): keyed

Regulations, 2015 ('Listing Regulations') and Secretarial Standards on General Meetings ('SS-2') issued by the Institute of Company Secretaries of India, as amended from time to time, Members are provided with the facility to cast their votes on all the resolutions set forth in the Notice of AGM using the electronic voting platform wave relations and long regulated by NSCI.

www.evoting.nsdl.com provided by NSDL.

Pursuant to Section 91 of the Act and Regulation 42 of the Listing Regulations, the Register of Members and the Share Transfer Books of the Company will remain closed from Saturday, 28" November, 2020 to Friday, 04" December, 2020 (both

In accordance with Rule 20 of the Rules, the Company has fixed **Friday**, **27**th **November**, **2020**, as the "**cut-off date**" to determine the eligibility of members to vote on the business(es) set out in the Notice of AGM. Members holding shares either in physical content of the property of the prope

Members are requested to note the following:

In the remote e-voting period will commence on Tuesday, 01st December, 2020 at 9.00 am (IST) and will end on Thursday, 03st December, 2020 at 5.00pm (IST). The remote e-voting system shall be disabled by NSDL thereafter. Members shall not be allowed to vote electronically beyond the said date and time. Once the vote is cast on a resolution, the member shall not be allowed to change it subsequently. (ii) The facility for voting will also be made available during the AGM and the members present in the AGM through VC, who have not cast their vote through the e-voting system during the AGM. (iii) The Members who have cast their vote by remote e-voting may join the AGM through VC but shall not be entitled to cast their vote again. The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-

The voting rights of the Members shall be in proportion to their share in the paid-up equity share capital of the Company as on Friday, 27th November, 2020 ('cut-off date'). A person whose name is recorded in the Register of Members or in the Register of Beneficial Owners maintained by the depositories as on the aforesaid date shall be eligible to vote through remote e-voting or through the e-voting system during the AGM.

Any person, who acquires share(s) and becomes member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the cut-off date, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if any person is already registered with NSDL for e-voting, then the existing user ID and password can be used by such person for casting his/her vote(s). The Board of Directors have appointed Mr. Shivam Sharma, of M/s Shivam

For the process and the manner of remote e-voting, member(s) may go through the instructions stated in the Notice of AGM. In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no: 1800-222-990 or send a request to (Ms.Pallavi Mhatre, Manager, NSDL. email id: pallavid@nsdl.co.in telephone no: 022-24994545) at evoting.@nsdl.co.in telephone no: 022-24994545) at <a href="mailto:evot

भेट द्या 📑 facebook.com/W

एनसीएलटी, अहमदाबाद द्वारे दिनांक २८ ऑगस्ट, २०१९ रोजी नियुक्त परिसमापकाद्वारे वाहनांची अर्थात मालमत्तेची. जे भारतीय अपतदारी व दिवाळखोरी मंडळ (परिसमापन प्रक्रिया) अधिनियम २०१६ चे नियम ३३ सहवाचिता अपतदारी व दिवाळखोरी सांकेतांक २०१६ चे कलम ३६(३) अन्वये परिसमापन गालमत्तेचा भाग असलेली **मे. एसिस लॉजिस्टीक्स लिमिटेड** (परिसमापनात) यांचे प्रकरणात ४ सप्टेंबर, २०१९ रोजी प्राप्त झाली होती.

*वर नमुद आरक्षित मुल्य व इरठे रक्कम एकूण ५२ वाहनांसाठी आहे. तथापि बोलिदारास निविदा

निरीक्षण तारीख व वेळ: १६ डिसेंबर, २०२० रोजी स.११.०० ते सायं.५.००

कृपया नोंद असावी की, इरठे म्हणून धनादेश स्विकारला जाणार नाही. वैध युजरआयडी/पासवर्ड धारण करणारे खरेदीदारांना ऑनलाईन लिलावात सहभागी होण्याकरिता एनईएफटी/आरटीजीएसमार्फत इसार रक्कम (इरठे) जमा करून सहभागी होता येईल. इच्छुक बोलीदार ज्यांना लॉगइन आयडी व पासवर्ड निर्माण करणे, डेटा अपलोड करणे, बोली सादर करणे इत्यादीकरिता सहाय्यता आवश्यक आहे त्यांनी कृपया संपर्क ई-प्रॉक्युरमेंट टेक्नॉलॉजिस (पी) लिमिटेड, श्री. प्रविण कुमार थेवर, मोबा.:+९१ https://nclt@auctiontiger.net. निविदा दस्तावेज व मालमत्ता आणि इतर प्रश्नांकरिता तुमची

९००४४४५६५४, ई-मेल: asislog.irp@gmail.com. च्छुक बोलिदारांनी वेबपोर्टल https://ncltauction.auctiontiger.net वर त्यांचे केवायसी अपलोड करावे. ई-लिलाव निविदा दस्तावेज समाविष्ट ऑनलाईन ई-लिलाव प्रपत्र, घोषणा पत्र, सर्वसाधारण नियम व अटी वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

सहभागी विनंती पत्र/केवायसी/इरठे जमा केल्याचा पुरावा सादर करावे.

अधिक मालमत्तेकरिता प्रस्ताव स्विकारणे किंवा काही किंवा सर्व प्रस्ताव नाकारण्याचा अधिकार परिसमापकाकडे राखून आहे.

days inclusive) for determining the name of Members.

form or dematerialized form, as on the cut-off date, may cast their votes electro chrough the remote e-voting or e-voting during the AGM. The detailed instructions for remote e-voting are stated in the Notice of AGM and are also available on the website of NSDL on their e-voting platform

Sharma & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai to scrutinize Silatina & Associates, Practicing Company Secretaries, Mumbai to scrutinize the entire voting process of the Company (viz. remote e-voting and e-voting during the AGM) in a fair and transparent manner and submit report thereof to the Chairman of the Company or any other person authorized by him in writing, not later than 48 hours after the conclusion of the AGM.

> For Kshitij Polyline Limited Bharat H Gala

> > **Managing Directo**

12th November, 2020

सही/

Date: 25/11/2020